Tel.: 26851998 / 40589888 Fax: 26852335

K K Fincorp Limited

(Formerly known as Kuberkamal Industrial Investments Ltd.)
CIN: L65990MH1981PLC023696

Regd. Off.: Plot No.11, Cama Industrial Estate, Goregaon (East), Mumbai – 400 063 Email:kkii igrd@remigroup.com Website: www.remigroup.com

August 16, 2022

BSE Limited, P.J Towers, Dalal Street, Mumbai – 400 001

Scrip Code: 503669

Dear Sir.

Pursuant to Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended, please find enclosed herewith copies of the newspaper advertisement pertaining to Unaudited Standalone and Consolidated financial results of the Company for the quarter ended June 30, 2022.

Yours faithfully,

For K K Fincorp Limited

Shiv Kumar Sharma Whole-Time Director

Love, romance, sex, family relations, job, wealth, home happiness, house, education, marriage, children, luck, work honor, sorrow, illness, etc.

> R. R. Mishra Numerologist, Vastu & Gems Specialist, Former TV & Press Whatsapp & Mobile 9820113194

Watch on YouTube: 🏿 आप और आपका भविष्य

अस्वीकृती

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या कोणत्याही जाहिरातीमध्ये करण्यांत आलेल्या दाव्यांच्या खरेपणा किंवा सत्यतेसाठी नवशक्ति कोणतीही हमी देत नाही. अशा जाहिरातींवर कोणतीही कती करण्यापवीं त्यांर्न स्वतः चौकशी करण्याचे किंवा तजांचा सल्ल घेण्याबाबत वाचकांना सूचवण्यांत येते.

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या किंवा अधिकृत वेबसाईटवर ई पेपर मध्ये अपलोड केलेल्या कोणत्याही जाहिरातीमधील कोणत्याही तथाकथित दिशाभूल करणाऱ्या किंवा बदनामीकारक मजुकरासाठी किंवा त्यामधील दाव्यांसाठी भारतात किंवा परदेशातील कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी विधी न्यायालयात किंवा न्यायाधिकरणात नवशक्तिच्या मृद्रक, प्रकाशक. संपादक आणि प्रोप्रायटर यांना जबाबदार धरता येणार नाही. ते दायित्व सर्वस्वी जाहिरातदारांचे असेल ज्यामध्ये नवशक्तिची कोणतीही भूमिका असणार नाही.

CHANGE OF NAME

NOTE Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

I HAVE CHANGED MY NAME FROM ASIM ASLAM GULAM KHAN TO ASIM ASLAM KHAN AS PER DOCUMENTS CL-101 I HAVE CHANGED MY OLD NAME FROM ALPABEN ASHISH SHAH TO NEW NAME ALPA ASHISH SHAH AS PER DOCUMENT. CL-102 I HAVE CHANGE MY NAME FROM KAILASH SUBRAMANYAM TO KAILASH SUBRAMANYAM MUDALIYAR AS PER GOVERNMENT OF MAHARASHTRA GAZETTE NOTIFICATION NO (M-225050) CL-103

JAYASHREE ANIL SUTAWAMI TO VAISHALI PRADEEP MAHAJAN AS PER DOCUMENT. CL-110

I HAVE CHANGED MY NAME FROM AFSAR VALLI SHAIKH TO AFSAR ALI SHAIKH AS PER DOCUMENT. CL-110 A WE, MR.SANJAY JABBARCHAND MEHTA

AND MRS. MEENA SANJAY MEHTA CHANGING THE OUR MINOR DAUGHTER NAME FROM SAESHA SANJAYKUMAR MEHTA TO SAESHA SANJAY MEHTA AS PER DOCUMENT. CL-110 B

I HAVE CHANGED MY NAME FROM SHAIKH HEENA TO HEENA BANO MUNAWAR DOCUMENT. ALI SHAIKH AS PER CL-110 C

I HAVE CHANGED MY NAME FROM MUNAWAR TO MUNAWAR ALI BEKARU SHAIKH AS PER DOCUMENT. CL-110 D I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMED SUFIYAN MOHD SHAFAQAT SHAIKH TO MOHAMMED SUFIYAN MOHAMMED SHAFAKAT SHAIKH AS PER DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM SHAFAKAT MOHAMED AMIN TO MOHAMED SHAFAKAT MOHAMED AMIN SHAIKH AS PER DOCUMENTS. CL-120 A I HAVE CHANGED MY NAME FROM ABDUL QAIYUM MURTAZA HUSAIN TO ABDUL QAIYUM MURTAZA HUSAIN ANSARI AS PER DOCUMENTS. CL-120 B I HAVE CHANGED MY NAME FROM MISS. HINA PARVEEN FAKHRIIDDIN KHAN TO MRS. HINA KHAN AS PER DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM FURQAN HASMAT KHAN TO GUFRAN HASMAT KHAN AS PER GOVT. OF MAHARASHTRA GAZETTE NO. CL-120 D

HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMED MOHSIN AZIZ SHAIKH TO MOSIN AZIZ SHAIKH AS PER DOCUMENTS. CL-120 E

I HAVE CHANGED MY NAME FROM MR. BABULAL BAVCHAND SHAH TO MR. DINESH BAVCHAND SHÀH AS PER DOCUMENTS. CL-120 F I HAVE CHANGED MY NAME FROM SABIR

ALI SHAIKH TO MOHD SABIR SHAIKH AS PER DOCUMENTS. CL-120 G I HAVE CHANGE MY NAME FROM MOHD SHAMA KHAN TO MOHAMED SHAMA KHAN AS PER DOCUMENTS. CL-130 HAVE CHANGED MY NAME FROM SRIHARSHA RAO KAVILIGA (OLD NAME) TO SRIHARSHA KAVILIGA (NEW NAME) AS PER AFFIDAVIT NO 17AA 638589 DATED 28TH III V 2022 CL-401

DATED 28TH JULY 2022 I HAVE CHANGED MY NAME FROM PRABHA SHANKAR (OLD NAME) TO RAMESAN PRABHA SHANKAR (NEW NAME) AS PER GAZETTE NO (M-2278251) DATED 10TH AUGUST 2022 CL-402 I SONALI GURVISH MODY HAS CHANGED NAME TO SONALI GURVISH MODI AS PER THE AADHAAR CARD NO. 361525198134.

FEDERAL BANK

लोन कलेक्शन ॲण्ड रिकव्हरी डिपार्टमेंट-मुंबई विभाग दी फेडरल बँक लि., लोन कलेक्शन ॲण्ड रिकव्हरी डिपार्टमेंट-मुंबई विभाग, १३४, १३वा मजला, जॉली मेकर चेंबर्स ॥, निरमन पॉईंट, मुंबई - ४०००२१. ईमेलः $\underline{\mathsf{mumlcrd@federalbank.co.in}} \ \mathtt{vh} \overline{\mathsf{n}} : \circ ? ? - ? ? \circ ? ? \lor \checkmark \lor / ? ? \circ ? \lor \lor ? \lor$ सीआयएनः एल६५१९१केएल१९३१पीएलसी०००३६८, वेबसाईट : www.federalbank.co.in

कब्जा सूचना

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी दी फेडरल बँक लि. चे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (ह्यापुढे उल्लेख ॲक्ट म्हणून) अन्वये आणि सदर ॲक्टच्या कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ (ह्यापुढे उल्लेख हल्स) च्या नियम ३(१) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून **दिनांक ०६.०४.२०२२** रोजी एक मागणी सूचना जारी करून कर्जदार **१) श्री. दीपक ताराचंद दसेजा, श्री. ताराचंद** टिकमदास दुसेजा यांचा मुलगा, येथे फ्लॅट क्र. १३०४, १३वा मजला, आयआरआयएस बिल्डिंग, बिल्डिंग क्र. ए-१, योगीधाम फेज-३, गौरीपाडा, कल्याण पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र-४२१३०१ आणि २) सौ. एकता दीपक दुसेजा, श्री. दीपक ताराचंद दसेजा यांची पत्नी, येथे फ्लॅट क्र. ५०२, ५वा मजला, गोकुळ धाम अपार्टमेंट, पीस पार्क नेताजी चौक जवळ, उल्हासनगर-४, ठाणे पश्चिम, महाराष्ट्र-४२१००४ आणि येथे सुद्धा फ्लॅट क्र. १३०४, १३वा मजला, आयआरआयएस बिल्डिंग, बिल्डिंग क्र. ए-१, योगीधाम फेज-३, गौरीपाडा, कल्याण पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र–४२१३०१ यांना सूचनेतील नमूद रु. ६३,६८,२०९/**– (रुपये त्रेसष्ट लाख** अ**इसष्ट हजार दोनशे नऊ मात्र)** एकत्रित व्याज आणि परिव्यय अशा रकमेची परतफेड सदर सुचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकार म्हणून प्राधिकृत अधिकाऱ्यांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा त्यांना सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर हल्सच्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या **८ ऑगस्ट, २०२२ रोजी**

कर्जदारांचे लक्ष तारण मत्ता (तारण मिळकती) विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात अधिनियमाच्या कलम १३(८) च्या तरतुर्दीकडे वेधण्यात येत आहे.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, मिळकतीशी व्यवहार करू नये आणि मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा दी फेडरल बँक लि. च्या ह. ६५,४७,५९०/- (रुपये पासष्ट लाख सत्तेचाळीस हजार पाचशे नव्वद मात्र) o७/o८/२o२२ रोजीस यासह त्यावरील पुढील व्याज आणि परिव्यय/इतर प्रभार या रकमेसाठी भाराअधीन राहील.

तारण मिळकतीचे वर्णन

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीमधील आणि गाव गौरी पाडा, योगीधाम, तालुका कल्याण, कल्याण पश्चिम, ठाणे जिल्हा, राज्य महाराष्ट्र च्या सर्व्हे क्र. २२, २४, २५, २६ आणि हिस्सा क्र. १, २, ३, ४, ५, ६, ८ धारक जिमनीवर वसलेल्या, असलेल्या आणि स्थित त्यावरील बांधकामित आयआरआयएस नावाच्या बिल्डिंगीच्या बिल्डिंग क्र. ए-१ मधील १३व्या मजल्यावरील रहिवासी फ्लॅट क्र. १३०४, मोजमापित ६३५ चौ.फूट=५९.०१ चौ.मीटर्स चटई क्षेत्राचे सर्व ते भाग आणि विभाग आणि सिमाबद्ध: पूर्व द्वारे: आयव्हीआय बिल्डिंगीद्वारे, पश्चिमेद्वारे रोड, दक्षिणेद्वारे रूबी बिल्डिंग आणि उत्तरेद्वारे फेज-२ (सिमाबद्ध दिनांक २४/०७/२०१९ रोजीच्या मुल्यांकन अहवालामध्ये नमुद आहेत).

दिनांक: ०८/०८/२०२२ दी फेडरल बँक लि. करिता ठिकाण: कल्याण पश्चिम सहाय्यक उपाध्यक्ष आणि शाखा प्रमुख (सरफैसी ॲक्ट अन्वये प्राधिकृत अधिकारी) जाहीर सुचना

सर्व संबंधिताना कळविण्यात येते आहे की नवी मुंबई महानगरपालिका यांच्या कडून प्लॉट न. ०५, बिल्डिंग न ९ ते १८, कॉडोमिनीम न. ५, सेक्टर ९-वाशी, नवी मुंबई, येथील रहिवासी प्रकल्पा करीता सुधारित बांधका परवानगी / प्रारंभ प्रमाणपत्र क्र. नमुमपा. / नरवि./ बा.प./ १८६२/२०२२, अन्वये दि. १७ जून २०२२ रोजी इसेंटिव (incentive) बांधकामाकारिता १९९६८.४९० चौ. मी. क्षेत्र अणि ४३२ रिह्मॉब (rehab) . बांधकामाकारिता २३६३९ .२२३ चौ. मी क्षेत्र ज्यामध्ये ८६ इन्सेंटिव (incentive) अणि ४३२ रिह्यॉब (rehab) निवासी सदनिका अशी / असे देण्यात आली / आले आहे. तसेच बेसिक चटई निर्देशांक -३ आहे. जमीन मालकाची माहिती -नाव -में एकता को - ऑप हाउसिंग सोसायटी ली., वास्तुशिल्पकाराच माहिती नाव - STAPL (सोयुझ तालिब) आर्किटेक्ट्स संपर्क क्र. ०२२-२७८१०७६३/६२, पत्ता १४०५/१४०६,१४ फ्लोअर, केसर सोलिटेयर, प्लॉट न. ०५, सेक्टर १९, ऑफ पाल्म बीच रोड, सानपाडा ावी मुंबई - ४००७०५. सदर सुधारित बांधकाम परवानगी / प्रारंभ प्रमाणपत्रा नुसार यापूर्वीचे माहिती पत्रव (Brouchure) रद्द व प्रभावहीन झाले आहे.

> में एकता को -ऑप हौसिंग सोसायटी ली. तर्फे विकासक में. अरिहंत इस्टेट्स "अरिहंत औरा २५ वा मजला, बि ब्लॉक, प्लॉट न. १३/१,टी.टी. सी इंडस्ट्रियल एरिया, एम. आय. डी. सी. तुर्भे नवी मुंबई - ४०० ७०५

) बैंक ऑफ़ बड़ौदा Bank of Baroda 100 -Aver.

ठिकाण : नवी मुंबई

वडाळा ब्रांच मुंबई मेट्रो सेंट्रल रिजन एसआयडब्ल्युएस कॉलेज जवळ एनकेईएस स्कूल बिल्डिंग आयडी भुवा मार्ग, वडाळा, मुंबई - ४०००३१

कब्जा सूचना

(सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३ चे उप-कलम (४) अन्वये) न्याअर्थी, **श्री. संजय टी. वानखेडे** हे बँक ऑफ बडोदा चे प्राधिकृत अधिकारी या

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक १७-०६-२०२१ रोजी एक मागणी सूचना जारी करून कर्जदार सौ. जयश्री जी वालिया, फाल्ग्नी नितीन करणी आणि वैशाली कमल गोराडिया यांना सूचनेत नमूद केलेली रक्कम ३१-०५-२०२१ रोजीस **रु. ३६,६८,११५.७५/- (रुपये छत्तीस लाख** अडुसष्ट हजार एकशे पंधरा आणि पंच्याहत्तर मात्र) एकत्रित सह सांपार्श्विक दराने त्यावरील पुढील याज अधिक प्रदानाच्या दिनांकापर्यंतचे परिव्यय, प्रभार आणि खर्चाची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचन देण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकारांनी खालील वर्णन मिळकतीचा कब्जा सदर ॲक्टच्या कलम १३ च्या उप-कलम (४) सहवाचता सदरह सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ आणि अन्वये त्यांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून दिनांक ८ **ऑगस्ट, २०२२** रोजी घेतला. विशेषत: कर्जदार/हमीदार/गहाणदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, उत्त मिळकतीशी व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा बँक ऑफ बडोदा आयडी भुवा मार्ग ब्रांच, वडाळा, मुंबईकरिता रक्कम ३१-०७-२०२२ रोजीस रु. ३५,८४,६६८.९५/-**(रुपये पस्तीस लाख चौऱ्याऐंशी हजार सहाशे अडुसष्ट आणि पंच्यान्नव पैसे मात्र)** आणि सांपार्श्विक दराने त्यावरील पुढील व्याज अधिक प्रदानाच्या दिनांकापर्यंतचे परिव्यय, प्रभार आणि खर्चाच्या अधीन

. तारण मत्तांच्या विमोचनकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्य तरतुर्दींकडे कर्जदार यांचे लक्ष वेधून घेतले जात आहे. स्थावर मिळकतीचे वर्णन

कार्यालय क्र. २०१४, २रा मजला, ए विंग, बिमा ऑफिस कॉम्प्लेक्स, बिमा ऑफिस को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, प्लॉट क्र. ११९, आयर्न आणि स्टील मार्केट, कळंबोली, नवी मुंबई-४१२०१८ बिल्ट अप क्षेत्र २१५ चौ. फूट **सीमाबद्धता: उत्तरेला:** स्टील चेंबर **दक्षिणेला:** अंतर्गत रस्ता, **पूर्वेला:** आयर्न आणि स्टील मार्केट, **पश्चिमेला:** पनवेल मुंबई रोड सही/

(राजेंदर काव) दिनांक: ०८.०८.२०२२ ठिकाण : मुंबई प्राधिकृत अधिकारी

शाखा/कार्यालय: एसएमई शाखा मंबई सर्व्हिस आऊटलेट: जोगेश्वरी, मंबई झोन 🜃 💹 🕩 🕮 पत्ताः १ ला मजला, ब्लॉसम पार्क सीएचएसएल लि., फारुक सत्तार हायस्कलसमोर, एस. व्ही. रोड, जोगेश्वरी, मुंबई-४०० १०३.

दर. क्र.: ०२२-४०१६९२१५. वेब:- www.bankofbaroda.com

डेमेल: smebr.jogeshwaru@bankofbaroda.co.in, smebranch.mumbaj@bankofbaroda.com शुध्दिपत्र

दै. नवशक्तिमध्ये १०/८/२०२२ रोजी पान क्र. १२ वर छापून आलेल्या बँक ऑफ बडोदाच्या कब्जा सूचनेतील पहिल्या परिच्छेदात कर्जदार/भागीदार/हमीदार यांची नावे अनुक्रमे मे. विल्टन्स पॉलीप्लास्ट, श्री. परिमल दावडा, श्री. रुचिर दावडा, सौ. नीता परिमल दावडा अशी वाचावीत.

> प्राधिकृत अधिकारी बँक ऑफ बडोदा

फॉर्म क्र. आयएनसी - २५ए

पब्लिक कंपनीचे प्रायव्हेट कंपनीमध्ये परीवर्तन करण्यासाठी वृत्तपत्रामध्ये जाहिरात प्रसिध्द करण्यात येत आहे

प्रादेशिक संचालक, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय, पश्चिम क्षेत्र, मुंबई यांच्या समक्ष कंपनी कायदा, २०१३, कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १४ आणि कंपनी (इनकॉर्पोरेशन) अधिनियम, २०१४ च्या नियम ४१ च्या प्रकरणामध्ये

मेसर्स टाटा इंटरनॅशनल जीएसटी ऑटोलेदर लिमिटेड, ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय २४ वा मजला, व्हीऑस टॉवर, न्यू कफ परेड, ऑफ इस्टर्न फ्रिवे, शिवडी–चेंबुर रोड, वडाळा, मुंबई – ४०००३७ येथे आहे त्यांच्या प्रकरणामध्ये

याद्वारे सर्व जनतेला सूचना देण्यात येते की, कंपनी केंद्र सरकारकडे उपरोक्त नमूद अधिनियमासह वाचित कंपनी कायद्याच्या, २०१३ च्या अनुच्छेद १४ अंतर्गत अर्ज करण्यास इच्छुक आहे आणि अशा परीवर्तनाला परिणामस्वरूप देणे शक्य होण्यासाठी ०१ ऑगस्ट, २०२२ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये पारित विशेष ठरावांच्या परिभाषेमध्ये प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये परिवर्तीत करण्यास इच्छुक आहेत.

कोणत्याही व्यक्तीच्या हिताला कंपनीच्या प्रस्तावित बदल/स्थितीमुळे बांधा पोहोचण्याची संभावना असल्यास, संदर सूचना प्रसिध्द झाल्याच्या तारखेपॉसून चौदा दिवसात, खालील नमूद पत्यावरील नोंदणीकृत कार्यालय येथील अर्जदाराच्या प्रतीसोबत संबंधीत प्रालेशिक संचालक, एव्हरेस्ट, ५ वा मजला, १००, मरीन ड्राईव्ह, मुंबई – ४००००२ यांना हिताचे स्वरूप आणि विरोधाचे कारण नमूद ॲफिडेव्हीटच्या आधारे त्यांच्या हरकती पाठवाव्यात किंवा पाठविण्यास कारण व्हावे किंवा रजिस्टर पोस्टाद्वारे पाठवावेत.

टाटा इंटरनॅशनल जीएसटी ऑटोलेदर लिमिटेडकरिता

स्थळ: मुंबई

संचालक डीआयएन : ०७७२१५६०

दिनांकः १० ऑगस्ट, २०२२

नोंदणीकृत कार्यालय: २४वा मजला, व्हीऑस टॉवर, न्यू कफ परेड, ऑफ इस्टर्न फ्रिवे, शिवडी-चेंबुर रोड, वडाळा, मुंबई - ४०० ०३७.

मयुरी खातू

वसुली अधिकारी

(म.स.सं. अधिनियम १९६० व म.स.सं.नियम १९६१ चा नियम १०७ अन्वये) द्वारा ठाणे भारत सहकारी बँक लिमिटेड (शेड्युल्ड बँक)

रिमझिम अपार्टमेंट, तळ मजला, ब्राम्हण शाळेसमोर, बाजी प्रभु देशपांडे मार्ग नौपाडा, ठाणे (प.) - ४००६०२ दूरध्वनी:०२२-२५३७१०२८

फॉर्म -झेड

(म.स.सं.अधिनियम १९६० व म.स.सं.नियम १९६१चा नियम १०७ (११(डी-१))

ज्या अर्थी निम्नस्वाक्षरीकार, ठाणे भारत सहकारी बँक लि., ठाणे चे वसुली अधिकारी या नात्या म.स.सं. नियम १९६१ चा नियम १०७(३) अन्वये दिनांक ०९/०६/२०२२ रोजी मागणी नोटीसा जारी करुन खाली नमूद न्यायनिर्णित ऋणको यांचेकडून नोटीसीत नमूद रक्कम व त्यावरील दि ०९/०६/२०२२ पासूनचे व्याज इतकी रक्कम मागणी नोटीस प्राप्त झाल्यापासून १५ दिवसांच्या मुदतीत परतफेड करण्यास सांगितले होते

अनु. क्र.	कर्जखाते क्र.	कर्जदार/न्यायनिर्णीत ऋणको यांचे नाव	मागणी रक्कम रु.
-		`	
9	०११/२४२३/९१	में . मंगल डायमंड	३,९२,००,३१२.७२
		(प्रो.प्रा. श्री. अभय सुरेंद्र जैन)	
?	099/2809/८0	श्री . अभय सुरेंद्र जैन व सौ . कांता अभय जैन	४०,८४,५७८.५०
		एकुण	8,32,28,299.22

परंतु न्यायनिर्णित ऋणको सदर रक्कमेची परतफेड दिलेल्या मुदतीत करण्यास असमर्थ ठरल्याने निम्नस्वाक्षरीकारांनी न्यायनिर्णित ऋणको **श्री. प्रकाशचंद्र रतनलालजी खारवाड व श्री. विनोद** सोहनलालजी चोरडीया (जैन) यांच्या खालील नमट स्थावर मिळकतीवर दिनांक ०१/०७/२०२२ रोजी जप्ती नोटीस बजाविली. तद्नंतरही न्यायनिर्णित ऋणको कर्जबाकी रक्कमेची परतफेड करण्यार . अग्रमर्थ दुरुलाने निम्नुस्ताक्षरीकारांनी खाली वर्णन करणगत आलेल्या स्थावर मिलकतींचा प्रतिकात्मव ताबा म .स .सं .नियम १०७ (११(डी-१) अन्वये दिनांक **०५/०८/२०२२** रोजी घेतला आहे .

न्यायनिर्णित ऋणको **श्री. प्रकाशचंद्र रतनलालजी खारवाड व श्री. विनोद सोहनलालजी चोरडीय (जैन)** आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचित करण्यात येते की , खाली नमुद मिळकतींबाबत कोणताही . व्यवहार करु नये तसेच सदर मिळकतींबाबत करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा टाणे भारत सहकारी बँक लि.. ठाणे च्या रक्कम रू. ४.३२.८४.८९१.२२ अधिक त्यावरील आजपर्यंतच्या व्याजाच

स्थावर मिलकतींचे वर्णन

मिळकतीचे सर्व भाग आणि विभाग ज्यात सदनिका क्र. अे/९५, शंकर दर्शन, ९५ वा रोड , चेंबुर , मुंबई ८०००७१ (मालक श्री . प्रकाशचंद्र रतनलालजी खारवाड)

मेळकतीचे सर्व भाग आणि विभाग ज्यात सदनिका क्र. २०, ३ रा मजला , अनुपम अे-ाा , वेस्टर्न इंडिया को .ऑप .हौ .सोसा . , एम .टी .एन .एल . समोर , एल .बी .एस .मार्ग , घाटकोपर (पश्चिम) , मुंबई ४०००८६ (मालक विनोद सोहनलालजी चोरडीया (जैन))

मिळकतीचे सर्व भाग आणि विभाग ज्यात सदनिका क्र. २०१, सारा हाईटस, काकड निकेतन को .ऑप .हौ .सोसा . , देरासर लेन , घाटकोपर (पूर्व) , मुंबई - ४०००७७ **(मालक विनोद सोहनलालजी** चोरडीया (जैन))

दिनांक : ०५/०८/२०२२ ठिकाण : मुंबई

operations)

Mumbai

August 10, 2022

1. Basic (₹)

(योगेंद्र अनंत मुळे) वसुली अधिकारी (म.स.सं. अधिनियम १९६० व म.स.सं. नियम, १९६१ चा नियम १०७ अन्वये)

K K FINCORP LIMITED

Read, Office: Remi House, Plot No.11, Cama Industrial Estate. Goregaon (East), Mumbai-400 063 CIN - L65990MH1981PLC023696

Extract of Consolidated Unaudited Results for the quarter ended 30th June, 2022

(Rs. in Lakhs) SI. **Particulars** Quarter Quarter No. ended ended ended 30-06-2022 30-06-2021 31-03-2022 (Unaudited) (Unaudited) (Audited) 1 Total Income from Operations 3.17 1.21 244.71 2 Net Profit / (Loss) for the period 228.38 2.68 (2.80)(before Tax and Exceptional items) 3 Net Profit / (Loss) for the period 2.68 (2.80)228.38 before Tax (after Exceptional items) 4 Net Profit / (Loss) for the period after 3.51 (1.79)196.16 tax (after Exceptional items) 233.20 5 Total Comprehensive Income for the (28.55) 83.56 period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 560.00 6 Equity Share Capital 560.00 560.00 Other Equity (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited 873.64 Balance Sheet of the Previous Year 31.03.2022 8 Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued

2. Diluted (₹ 0.06 (0.03)3.50 NOTE: 1. The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results are available on the Bombay Stock Exchange website www.bseindia.com and on the Company

0.06

(0.03)

3.50

website at www.remigroup.com 2. Key audited standlone financial information of the company as under

2. Ney deduced standone infamolal information of the company as under .					
Particulars	Quarter	Quarter	Year		
	ended	ended	ended		
	30-06-2022	30-06-2021	31-03-2022		
	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)		
Total Income	3.17	1.21	244.71		
Profit before Tax	(3.31)	(3.82)	221.65		
Profit after Tax	(2.48)	(2.81)	189.43		

On Behalf of Board of Directors

(SHIVKUMAR SHARMA) Whole - Time - Director

जाहीर सूचना

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय क्रमांक २०१-बी, २ रा मजला, रोड क्र. १, प्लॉट क्र.-बी३, वायफाय आयटी पार्क, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे, महाराष्ट्र-४००६०४

O ICICI Bank खालील कर्जदारांनी बँकेकडून त्यांनी घेतलेल्या कर्ज सुविधेची मुद्दल आणि व्याजाचा परतावा करण्यात कसूर केलेली आहे आणि कर्ज नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स (एनपीएन) म्हणून वर्गीकृत झाले आहे. खालील नमूद तारखेची सूचना सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑप सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये त्यानी दिलेल्या त्यांच्या शेवटच्या ज्ञात पत्त्यावर त्यांना जारी करण्यात आली, तथापि ती न बजावता परत आली म्हणुन त्यांना सदर जाहीर सूचनेद्वारे कळविण्यात येत आहे.

अ.	कर्जदार/सह-कर्जदार/हमीदाराचे नाव/	अंमलबजावणीयोग्य मत्ता/ तारण मत्तेच्या	सूचना पाठविल्याची	एनपीए
क्र.	(कर्ज खाते क्रमांक) आणि पत्ता	मिळकतीचा पत्ता	तारीख/ सूचनेच्या	तारीख
			तारखेस थकबाकी	
۶.	रविंद्र रघुनाथ गायकवाड/ अनिता रविंद्र गायकवाड/	फ्लॅट क्र. १०१, १ला मजला, अर्चना अपार्ट.,	जुलै ०६, २०२२/	०९/०४/२०२०
	(एलबीएमयुएम००००१५२३७९१) फ्लॅट क्र. १०१, १ला	बेलावली, भिमनगर, बेलावली बस स्टॉप	₹.	
	मजला, अर्चना अपार्ट., बेलावली, भिमनगर, बेलावली बस	जवळ, अंबरनाथ बदलापुर रोड, बदलापुर	४,५०,६३२.२३/-	
	स्टॉप जवळ, अंबरनाथ बदलापुर रोड, बदलापुर (प.),	(प.), महाराष्ट्र, बदलापुर-४२१५०४.		
	महाराष्ट्र, बदलापुर-४२१५०४.			
٦.	कुंजासदानाम सासी धरन नायर रेजी/ अनुप व्ही.एस	फ्लॅट क्र. १०२, १ला मजला, श्री लक्ष्मी	२०/०७/२०२२	०५/११/२०२०
	एलबीएमयुएम०००००९१३०२२-ए/१०२, न्यु युनिटी	अपार्टमेंट, युनिटी नगर, चुलना रोड, गाव	₹.	
	सीएचएसएल., चुलना रोड, माणिकपुर, वसई (पश्चिम),	दिवाणमान, ता. वसई, वसई (पश्चिम), जि.	४,५१,६९६/-	
	महाराष्ट्र, पालघर-४०१२०२.	पालघर, महाराष्ट्र ४०१२०२.		

पर्यायी बजावणीकरिता पावले उचलण्यात आली आहेत. वरील कर्जदार आणि/किंवा त्याचे हमीदार (प्रयोज्य तेथे) यांना सदर सूचना प्रसिद्धी तारखेपासून ६० देवसात थकबाकी रक्कम अदा करण्यासाठी याद्वारे बोलाविण्यात येत आहे कसुर केल्यास सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनन्शियल ॲसेट्स ॲण्ड फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या तरतुदीं अन्वये पुढील पावले उचलण्यात येतील.

दिनांक : ऑगस्ट ११, २०२२ ठिकाण: महाराष्ट्र

प्राधिकत अधिकारी तारण धनको

IndiaRF 3rd Floor, Piramal Tower, Peninsula Corporate Park, Ganpatrao Lower Parel, Mumbai 400013. T: 022-68608500 / 68608501.CIN: U67190MH2016PTC272471 nsula Corporate Park, Ganpatrao Kadam Marg, A Piramal Enterprises & Bain Capital Credit Partnership

स्थावर मिळकतींच्या विक्रीसाठी ई-लिलावाकरिता जाहीर सूचना

. क्यूरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या परंतुकासह वाचत सरफैसी ॲक्ट, २००२ अन्वये स्थावर मिळकतीच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना. ज्याचे तपशील खाली दिलेले आहेत त्या सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार व जामीनदार यांना याद्वारे सूचना देण्यांत येते की, इंडिया रिसर्जन्स एआरसी प्रायव्हेट लिमिटेड (इंडिया आरएफ/तारणी धनको) कडे गहाण/भारप्रस्त असलेली खाली वर्णन केलेली स्थावर मिळकत जिचा कब्जाइंडिया आरएफ/तारणी धनकोंच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला ती परिशिष्टांत वर्णन केलेल्या संक्षिप्त तपशिलानुसार 'जसे आहे जेथे आहे तत्वाने' 'जसे आहे जे आहे तत्वाने' आणि 'जे काही आहे तेथे आहे तत्वाने' विकली

INDIA RESURGENCE ARC PRIVATE LIMITED

अनु क्र.	कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार/गहाणदार यांचे नाव	१३(२) सूचना दिनांक आणि सूचने नुसार थकीत*	मिळकतीचे तपशील	कब्जाचे स्वरुप आणि तारीख	राखीव किंमत	इसारा अनामत रक्कम (इअर)	बोली आणि इअर सादर करण्याची अंतिम तारीख	ई-लिलावाची तारीख आणि वेळ
8	ऑटोक्रियट्स सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड हरविंदर एव वाली, गुॉस्टरॉस्स कुलतीपस्सा अरोरा, तर्रावेदरको, गुॉस्टरॉस अरोरा, ऑटोक्रियट्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड	●१३(२) सूचना दिनांक – १६.०७.२०१९ ● धकतित – १६.०७.२०१९ संजीस रु. १,९३,८०,९५२.७२	मोजमापित ०एव८०आर (८,००० ची.मीट्सी) घारक प्लॉट क. १६५/२) पोईची गाव, बालाजी पेट्रोल पंप जबठ, मुंबई युणे जुना रोड, पनवेल, रायगड नवी मुंबई, महराष्ट्र ४६०२०६, हर्सविदर सिंग बालीया यांच्या मालकीचे	सांकेतिक कब्जा तारिख ११.१०.२०२१	रु. २,५६,००,००० (रुपये दोन करोड छपन्न लाख मात्र)	रु. २५,६०,००० (रुपये पंचवीस लाख साट हजार मात्र)	१४.०९.२०२२ सार्थ. ५ पर्यंत	दिनांक: १५.०९.२०२२ वेळ: १२ पासून
2	तासा सॉफ्टवेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड अमीत बी शाह, ऋषम अमीत शाह	१३(२) सूचना दिनांक – ११.०२.२०२० थक्तित – ०५.०२.२०२० रोजीस रु. २,६१,३२,३४८.९९	ऑफिस क्र. ७०३, मोजमापित ११०६ ची.फू. म्हणजेच १०२.७५ ची.मेटस (बिस्ट अप), ७वा मजला, साई प्लाझा नावे ज्ञात इमारत, सव्हें क्र. १०, हिस्सा क्र. २(माग), सीटीएस क्र. ७६१, साकी नाका टेलिफोन एक्सचेंज पुटे, अंथेरी कुली वेड., सांकिनाका, अंथेरी (पूर्व), मुंबई ४०००७२	प्रत्यक्ष कब्जा तारिख १९.०५.२०२२	ह. १,५०,००,० ०० (स्पये एक करोड पन्नास लाख मात्र)	रु. १५,००,००० (रुपये पंधरा लाख मात्र)	१४.०९.२०२ २ सायं. ५ पर्यंत	दिनांकः १५.०९.२०२२ वेळः १२ पासून

*प्रयोज्य असेल असे पढील व्याज, प्रदानाच्या आणि त्याची रोकड होण्याच्या तारखेपर्यंत आलेले अनुषांगिक परिव्यय, खर्च, आकार इ. सह एकत्रित . * *तारणी धनकोंच्या सर्वोत्तम माहितीनुसार वर कोष्टकात वर्णन केलेल्या भारांव्यातिरिक्त स्थावर मिळकतीवर कोणतेही भार नाहीत. स्थावर मिळकतीच्या भार, हक्का संदर्भात इच्छुक बोलीदारांनी स्वतः योग पडताळणी करून घ्यावी. कोणत्याही त्रयस्थ पक्षकारांच्या दावे/अधिकार/थकबाकीसाठी प्राधिकृत अधिकारी/तारण धनको कोणत्याही प्रकारे जबाबदार नसतील

अटी आणि शर्तीः र्द-न्निलाव/बोली फक्त ''ऑनलार्डन डलेक्टॉनिक बोली'' मार्फत वेबसाईट https://www.banka in वरून होईल. ई-लिलाव विक्री प्रक्रियेत भाग घेण्याआधी तपशिलवार अटी आणि

शर्तीसाठी वेबसाईट पाहण्याचा सल्ला बोलीदारांना देण्यांत येतो.

रताराज जनगढ़- महन्त्रना पक्ष जाराबुर्जा प्रकृत अधिकान्यांची आगाऊ मुलाखत चेळ ठरचून मिळकत आणि मिळकतीचे दस्ताचेज पाहता वेतील. मिळकत राखीव किंमती (राकि) खाली विकली जाणार नाही आणि त्यानुसार भाग घेणाऱ्या बोलीदारांना राखीव किंमती (राकि) खाल बोली लावण्यास बोलावण्यांत येते आणि मे. ४ क्लोचर ह्या लिलाव घेणाऱ्या एजन्सीकडून विनिर्दिष्टीत केल्याप्रमाणे लिलाव प्रक्रियेत ते त्यांचे प्रस्ताव वाढव् शकतात

इच्छुक बोलीदारांना बोली सादर करण्याच्या अंतिम तारीख आणि वेळेपूर्वी त्यांची इसार अनामत रक्कम (इअर) **इलेक्सा रिझॉल्युशन ॲडव्हायजर्स एलएलपी, इंडिया आरएफचे रितसर प्राधिकृत** रुपुण नारातिका नारा को सम्बन्ध का कार्या पडक्लपुण नाय कर्या वाचा नारा कार्या (कार) इरायका कार्युक्त अवस्था सार सेवा पुरावरात यांच्याकडे त्यांच्या एडक्लपुण नायएस, युनिट नं. ३०४, ३ रा मजला, अदमी इन्स्पायर बीकेसी, जी ब्लॉक, वांट्रे कुलां संकुल मुंबई – ४०००५१ येथील कार्यालया मुंबई येथे मध्ये डिमांड ड्राफ्ट/एनईएफटी/आरटीजीएस/पे ऑर्डर मार्फत सारा करावी लागेल. अनु क्र. १ मिळकत करीता: इंडिया रिसर्नन्स एआरसी ट्रस्ट ॥, मुंबई येथे देय. एचडीएफसी बँक लिमिटेड अकाऊंट नंबर – ५७५०००००३४१०६४, आयएफससी कोड : HDFC000006

बी) अनु क्र. २ मिळकत करीता: इंडिया रिसर्नन्स एआरसी ट्रेस्ट IV, एचडीएफसी बँक लिमिटेड अकाऊंट नंबर - ५७५०००००३४१०६४, आयएफससी कोड : HDFC0000060 मुंबई येथे देय कृपया नोंद घ्यावी की, इअर रक्कमचे चेक स्वीकारण्यात येणार नाही.

इच्छुक बोलीदारांनी प्राधिकृत अधिकारी **श्री. हर्षवर्धन कदम (मोबाईल क्र.** ९८१९०५८००३/ harshwardhan.kadam@indiarf.com) यांचेकडे पुढील दस्तावेजांची प्रत सादर करावी.

इअर रकमेसाठी डिमांड ड्राफ्ट/आस्टीजीएस/एनईएफटी/पे ऑर्डर तपशिलांची छायाप्रत . बी) केवायसीज व पॅन कार्ड, व्होटर आयडी कार्ड/ड्रायव्हींग लायसन्स/पासपोर्ट/आधार कार्ड इ. सारख्या पत्ता पुराव्याच्या स्व-साक्षांकित छायाप्रती

सी) बोलीदारांचे नाव, संपर्क क्र. पत्ता, ईमेल आयडी

डी) इअर च्या ऑनलाईन परताव्यासाठी बोलीदारांचे खात तपशील. बोलीदारांनी नोंदणी केल्यावर (एक वेळची), इच्छुक बोलीदार वेब पोर्टल वर उपरोक्त दस्तावेजांचे तपशील अपलोड करू शकतात. इच्छुक बोलीदारांनी त्यांची नाने पोर्टल https://www.bankauctions.in वर नोंदवून त्यांचे विनामृत्य युजर आयडी व पासवर्ड मिळवावेत. लिलाव घेणारी एजन्सी/सेवा पुरवठादार म्हणजेच मे

४ क्लोजर, हैद्राचाद, हेल्पलाईन क. ०८१४२०००६२/६५/६६, ईमेल : info@bankauctions.in, संपर्क व्यक्ती : यु सुख्याव : ८१४२००००६२, ईमेल subbarao@bankauctions.in कडून ई-लिलावावरील ऑन्लाईन प्रसिक्षण घेण्याची जवाबदारी संभाव्य बोलीदारांवर असेल आणि मिळकती संबंधातील कोणत्याही चौकशीसाठी सोमवार तं शनिवार कामाच्या वेळेमध्ये प्राधिकृत अधिकाऱ्यांशी (आधी तपशील दिलेले) संपर्क साधता येईल. कोणत्याही इंटरनेट नेटवर्क समस्येसाठी प्राधिकृत अधिकारी/तारणी धनको किंवा लिलाव घेणारी एजन्सी जबाबदार नसतील आणि इच्छुक बोलीदारांनी सुनिश्चिती करावी की, ई-लिलाव कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते पूर्णपणे तयारीत आहेत.

केवळ वैध केवायसी, पत्ता पुरावा, युजर आयडी/पासवर्ड धारण करणारे व इंडिया रिसर्जन्स एआरसी ट्रस्ट ॥ च्या नावात वरील पैकी कोणत्याही पद्धतीने इअरचे खात्रीशीर प्रदान केलेले खरेदीदार ईं लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यास पात्र असतील.

ऑनलाईन आपापसात बोली मध्ये बोलीदार त्यांची बोली रक्कम बोली वाढीची रक्कम (लिलाव घेणारी एजन्सी म्हणजेच मे. ४ क्लोजर ने कळवलेली) किंवा तिच्या पटीत वाढव शकतात. जर ई-लिलावाच्या समाप्तीच्या वेळेच्या अखेरच्या ५ मिनिटांत बोली लावली तर समाप्तीची वेळ आपोआप ५ मिनिटांनी वाढेल (ई-लिलाव प्रक्रिया संपेपर्यंत प्रत्येव वेळी) अन्यथा आपोआप समाप्त होईल ई-लिलाव प्रक्रियेच्या समाप्तीस जे बोलीदार सर्वोच्च बोली रक्कम (राखीव किंमतीखाली नसलेली) सादर करतील त्यांना लिलाव घेणाऱ्या एजन्सी कडून सर्वोच्च बोलीदार म्हणून घोषित केले जाईल दस्तावेज आणि अन्य माहितीची पडताळणी केल्यावर प्राधिकृत अधिकारी त्यानंतर यशस्वी बोलीदार म्हणून अशा सर्वोच्च बोलीदारांना घोषित करतील आणि तारणी धनकोंची मंजुरी देण्याअधीन त्यांच्य नावे विकी निश्चीत करतील

यशस्त्री बोलीदारांना वर सांगितलेल्या खात्यात तारणी धनकोच्या नावात विक्री निश्चितीच्या तारखेस किंवा जास्तीत जास्त पुतील कामाच्या दिवसापूर्वी विक्री किंमतीची २५% रक्कम (आधी जमा केलेल्या इसारा रकमेस धरून) ताबडतोब प्रदान करावी लागेल. उर्वीरत ७५% विक्री किंमत विक्री निश्चितीच्या १५ व्या दिवसापूर्वी किंवा जास्तीत जास्त तीन महिने पर्यंत खरेदीदार व तारणी धनको यांच्यात लेखी मान्य होईल अशा वाढीव मदतीत प्रदान करावी लागेल. वरील विहीत मुदतीत प्रदानात कसुर केल्यास खरेदीदारांनी जमा केलेल्या रकमा तारणी धनकोंकडून जप्त केल्या जातील आणि तारणी धनको मिळकतीच पुनर्विकी करतील. कसुरवार खरेदीदारांच

अंशिक विक्री मोबदल्या पोटी यशस्वी बोलीदारांची इअर ताब्यात ठेवली जाईल आणि अयशस्वी बोलीदारांची इअर परत केली जाईल. इअर वर कोणतेही व्याज दिले जाणार नाही.

मिलकतीवरील सर्व टावे आणि अधिकार सोडावे लागतील ३. एकदा का वरील प्रदानाच्या शर्तींचे पालन झाले की, खरेदीदारांच्या नावात प्राधिकृत अधिकारी स्थावर मिळकतीच्या विक्रीचे प्रमाणपत्र जारी करतील १४. खरेदीदारांना प्रयोच्य मुद्रांक शुल्क/अतिरिक्त मुद्रांक शुल्क/हस्तांतरण आकार, शुल्क इ. आणि त्याचप्रमाणे मिळकतीशी संबंधित कोणालाही देय सर्व वैधानिक/बिगर वैधानिक देणी, कर, दर, आकारणी

शकतात. १६. बोलीदारांना त्यांच्या बोली सादर करण्याच्या व ई-लिलावात सहभागी होण्याच्या आधी https://www.bankauctions.in च्या वेब पोर्टलवर उपलब्ध ई-लिलाव प्रक्रियेच्या तपशिलवार अटी

प्राधिकृत अधिकारी त्यांच्या स्वतःच्या स्वेच्छेने कोणतीही पूर्व सूचना न देता व कोणतीही कारणे न देता कोणतीही बोली स्विकारू किंवा फेटाळू शकतात, ई-लिलाव तहकुबी/पुढे ढकलणे/रह करू

शर्ती पाहण्याचा सल्ला देण्यांत येतो १५. विशेष सचना: शेवटच्या क्षणी बोली लावणे टाळावे. कोणतीही तांत्रिक समस्या/वीज किंवा इंटरनेट बंद होणे इ. साठी तारणी धनको किंवा सेवा परवठादार जबाबदार नसतील. अशा आकस्मिव परिस्थितीला टाळण्यासाठी बोलीदारांनी कृपया खात्री करून घ्यावी की ते तांत्रिक दृष्ट्या तयारीत आहेत व त्यांच्याकडे पॉवर सप्लाय बॅक-अप इ. सारखे सर्व पर्याय असेल, जेणे करून त्यांना अश परिस्थितीचा सामना करता येईल व यशस्वीपणे ऑनलाईन आपापसातील बोलीत सहभागी होता येईल.

येथे वर दिलेल्याशी विसंगत काहीही असले तरी जर कर्जदारांनी जाहीर लिलावासाठीच्या ह्या सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपूर्वी कोणत्याही वेळ संपूर्ण प्रदानाच्या तारखेपर्यंत गणलेल्या पुढील व्याजासः थकबाकी रक्कम प्रदान केली तर सरफैसी ॲक्ट. २००२ च्या कलम १३(८) च्या बाबतीत, तारणी धनको भाडेपट्टा, अभिहस्तांकन किंवा विक्री दूरे तारणमत्ता हस्तांतरित करणार नाहीत. दिनांक : ०९.०८.२०२२ इंडिया रिसर्जन्स एआरसी प्रायव्हेट लिमिटेड

एस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड

कॉर्पोरेट कार्यालय : मोतीलाल ओस्वाल टॉवर, रहिमतुल्लाह सयानी रोड, एस. टी. डेपोसमोर, प्रभादेवी, मुंबई – ४०००२५. सीआयएन नंबर: U65923MH2013PLC248741

शाखा कार्यालय : कार्यालय क्रमांक १०१, १ला मजला, सुशील ग्रुप बिल्डींग, एफ/पी क्र. ६१/१, ओल्ड थाना नाका रोड, एचओसी कॉलनी, रिलायन्स फ्रेश जवळ, पनवेल - ४१०२०६, नवीं मुंबई संपर्क क्रमांक:- श्री. पांडुरंग जाधव - ९३७२७०४९२९

ई-लिलावसह विक्रीकरिता जाहीर नोटीस

दी सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत एस्पायर होम फायनान्स कार्पेरेशन लिमिटेड (एएचएफसीएल) द्वारे, कर्जदारांकडूने थकबाकी रक्कम वसुल करण्याकरिता खाली नमूद तारण मालमत्ता ताब्यात घेतल्याच्या अनुषंगाने,निम्नस्वाक्षरी कारांद्वारे खाली वर्णन केलेल्या, प्रत्यक्ष ताब्यात असलेल्या स्थावर मालमत्तेची ''जशी आहे जेथे आहे'' जशी आहे जी आहे आणि 'तेथे जे आहे ते' तत्वावर खरेदी करण्यासाठी आमच्या सेल्स अँड मार्केटिंग आणि ई-लिलाव सर्व्हिस पार्टनर, **मे. इव्हेंटन सोल्युशन्स** <mark>प्रायव्हेट लिमिटेड (InventOn)</mark> म्हणजे. https://auctions.inventon.in या वेब पोर्टलवर ऑनलाईन प्रस्ताव मागविण्यात येत आहेत, ज्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

कर्जदार/सह–कर्जदार/ हमीदार/गहाणदार	तारीख आणि रक्कम १३(२) मागणी सूचना	मालमत्तेचे वर्णन	राखीव रक्कम इरठे बोली वाढवा रक्कम	ई-लिलावाची तारीख व वेळ
(कर्ज करार क्र. LXPEN00116-170031934 शाखा : पनवेल कर्जदार: नरेश सोळंकी सह-कर्जदार: मीना सोळंकी	१२-०९-२०१८ रोजीस रु. १७६४१३६/- (रूपये सतरा लाख चौसष्ठ हजार एकशे छत्तीस मात्र)	फ्लॅट नंबर-०३, तळमजला, बी विंग, प्रजापती पवन लीला, स्वपन बंगल्याजवळ, एस नं- ११०/४ए/१, मौजे अडाई, तालुका -पनवेल, जिल्हा-रायगड, ४००००५ मुंबई शहर महाराष्ट्र	ह. १५,००,०००/- ह. १,५०,०००/- ह. १०,०००/-	
(कर्ज करार क्र. LXPEN00116-170033002 शाखा : पनवेल कर्जदार : शंकर बापू जाधव सह–कर्जदार: मंगल शंकर जाधव	१४-०८-२०१८ रोजीस रु. १२८३३६८/- (रूपये बारा लाख त्र्याऐंशी हजार तीनशे अडुसष्ठ मात्र)	फ्लॅट नं. ०१, तळ मजला, एस आर. क्र. ८५/२, प्लॉट नं. १२, चिंतामणी रेसिडेन्सी, भूमि अभिलेख कार्यालय सुधागड पालीजवळ, रायगड ४१०२०५ सुधागड रायगड महाराष्ट्र	रु. ७,००,०००/– रु. ७०,०००/– रु१०,०००/–	
(कर्ज करार क्र. LXPEN00217-180052795 शाखा : पनवेल कर्जदार: संजय मुस्लीधर रेपाळे सह-कर्जदार: राणी संजय रेपाळे	१८-०१-२०१८ रोजीस रु. १६९८७९७/- (रूपये सोळा लाख अञ्चाण्णव हजार सातशे सत्त्याण्णव मात्र)	फ्लॅट क्र. २०१, २रा मजला, के, विंग, गावदेवी गार्डन, एस. नं. ५७, एच. नं २ सी, वावंजे, ता. पनवेल, जि. रायगड ४१०२०६ पनवेल नवी-मुंबई महाराष्ट्र भारत	表. ९,००,०००/- 表. ९०,०००/- 表. १०,०००/-	

ई-लिलावाच्या अटी व शर्ती

लिलाव पुढील बोली दस्तावेजाच्या अटी व शर्तीनुसार आणि त्यामध्ये दिलेल्या प्रक्रियेनुसार आयोजित करण्यात आलेला आहे. बोली दस्तावेज ई–लिलावासाठी ठेवलेल्या तारण मालमत्तेचा तपशील आणि बोली अर्जाकरिता बोलीदार एस्पायर होम फायनान्स कार्पोरेशन लिमिटेड . (एएचएफसीएल), www.motilaloswalhfi.com आणि आमच्या सेल्स अँड मार्केटिंगची वेबपोर्टल आणि ई लिलाव सेवा पुरवठादार, https://auctions.inventon.in पाहू शकतात ज्या ठिकाणी बोली अर्ज ऑनलाईन सादर करता येईल. सर्व इच्छुक खरेदीदार/ बोलीदारांनी त्यांचे नाव वर नमूद वेब पोर्टल https://auctions.inventon.in वर नोंदणी करून उपरोल्लेखित

तारीख आणि वेळेस ई-लिलावामध्ये सहभागासाठी स्वतः विनाशुल्क युजर आयडी आणि पासवर्ड तयार करणे आवश्यक आहे. कोणत्याही चौकशी, माहिती, मदत, प्रक्रिया आणि ई-लिलावावरील ऑनलाईन प्रशिक्षणासाठी संभाव्य बोलीदार क्लाईट सर्व्हिस डिलिव्हरी (सीएसडी) डिपार्टमेंट, सेल्स अँड मार्केटिंग आणि ई लिलाव सर्व्हिस पार्टनर मे. इव्हेंटन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांचेशी फोन क्र. +९१ ९०२९०८६३२१ आणि **ई मेल आयडी : care@inventon.net/manoj.das@inventon**.net) वर संपर्क करू शकतात किंवा प्राधिकृत

अधिकारी **श्री . पांडुरंग जाधव – ९३७२७०४९२९** यांचेशी संपर्क साधू शकतात. प्राधिकृत अधिकारी यांचे सर्वोत्तम माहिती आणि समजुतीप्रमाणे मालमत्ता/मत्तांवर कोणाताही बोजा नाही तथापि, इच्छुक बोलीदारांनी त्यांचे बोली सादर करण्यापूर्वी ई लिलावासाठी ठेवलेल्या मालमत्ता/मत्ताचे नाव, बोजा विषयी आणि मालमत्तावर काही दावे/अधिकार/थकबाकी असल्यास त्याविषयी स्वतंत्र चौकशी करावी. ई-लिलाव जाहिरात एएचएफसीएलचे कोणतेही प्रतिनिधित्व करत नाही किंवा कोणतीही हमी देत नाही. मालमत्ता एएचएफसीएलला ज्ञात किंवा अज्ञात सर्व विद्यमान आणि भविष्यातील बोजांसह विक्री करण्यात येत आहे. कोणत्याही थर्ड पार्टी दावा / अधिकार /थकबाकी करिता कोणत्याही स्वरुपात प्राधिकृत अधिकारी /सुरक्षित धनको जबाबदार राहणार नाहीत

ई लिलावामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक खरेदीदार/ बोलीदारांनी वर नमूद केल्यानुसार तारण मालमत्तेची विना व्याज परत मिळणारी बयाण रक्कम (ईएमडी) एस्पायर होम फायनान्स कार्पोरेशन लिमिटेड च्या नावे डीमांड ड्राफ्ट काढून किंवा खाली नमूद खाते तपशीलामध्ये आरटीजीएस/एनईएफटी स्वरुपात भरण्यासाठी बँकेचे नांव : एचडीएफसी बँक, शाखा : लोअर परेल मुंबई, खाते क्र. ००६००३४००७३५३०, **आयएफएससी कोड : एचडीएफसी०००००६०** सोबत स्वत: प्रमाणित केलेल्या पॅन कार्ड, आधार कार्ड, निवास पत्त्याचा पुरावा, कंपनी असल्यास बोर्ड ठराव, कंपनी पत्त्याचा पुरावा इतर प्रतीसह सर्व तपशील दि. १२/०९/२०२२ रोजी दु. ४.०० वाजता किंवा तत्पुर्वी वेब पोर्टल (https://auctions.inventon.in) वर सादर करणे/अपलोड करणे आवश्यक आहे.

. मालमत्ता राखीव किंमतीपेक्षा कमी किंमतीस विकली जाणार नाही. यशस्वी खरेदीदारांनी/बोलीदारांनी ई लिलाव पूर्ण झाल्यापासून २४:०० तासांचे आंत वर नमूद खात्यामध्ये त्याचे/तिचे/त्याचे प्रस्तावाच्या २५% (ईएमडीसह) रक्कम आरटीजीएस/एनईएफटीद्वारे भरणे आवश्यक आहे अन्यथा विकी अयुशस्वी गहित धरून युशस्वी बोलीटाराची ईएमडी जप्त करण्यात येईल

ई लिलावामध्ये सर्वे अयशस्वी बोलीदारांची ईएमडी एएचएफसीएल द्वारे ई लिलाव संपल्यानंतर ७२ तासांच्या कामाच्या कार्यकाळात परत करण्यात येईल. ईएमडीवर कोणतेही व्याज दिले जाणार नाही.

खरेदीची उर्वरित रक्कम यशस्वी खरेदीदार बोलीदार यांचे द्वारे, प्राधिकृत अधिकारी/सुरक्षित धनकोकडून सदर तारण मालमत्तेची विक्री निश्चित केलेच्या तारखेपासन पंधरा (१५) दिवसांचे आतं किंवा त्याचे/तिचे निर्णयावर प्राधिकत अधिकाऱ्यांदवारे लेखी मान्य केलेल्या वाढीव मदतीमध्ये भरणे आवश्यक आहे. यामध्ये कसर केल्यास. त्यापवीं भरेलेली रक्कम जप्त करण्यात येईल. जंगम मालमत्तेच्या पाहणीची तारीख दि. १८/०८/२०२२ रोजी स. ११.३० तेद. ४.०० च्या दरम्यान आहे. १०. लिलावाच्या कोणत्याही टप्प्यात, कोणतीही पूर्व सूचनेशिवाय आणि कोणतेही कारण न देता ई लिलाव पुढे नेणे किंवा बोली/प्रस्ताव स्विकारणे/

नाकारणे/ सुधारणे/रद्द करणेचा अधिकार प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे राखीव आहे. जर कोणतेही बोली नाकारली गेली तर प्राधिकृत अधिकारी खाजगीरित्या मालमत्ता विक्रीसाठी कोणत्याही इच्छुंक बोलीदार किंवा इतर व्यक्तींसोबत बोलणी करू शकतात. ११. यशस्वी खरेदीदार/ बोलीदारांना मालमत्ता त्याच्या/तिच्या/त्यांच्या नांवे करून घेण्यासाठी कायद्यानुसार लागू वैधानिक देवके, कर, देय शुल्क

मदांक शल्क. नोंदणी शल्क इ भरणे आवश्यक आहे. १२. विक्री प्राधिकृत अधिकारी यांच्या पृष्टीच्या अधीन आहे.

. १३. कर्जदार/ हमीदार, जे या थकबाकीसाठी जबाबदार आहेत, त्यांनी सदर विक्री नोटीसवर नमूद लिलाव विक्री ठेवण्याविषयी, सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियमाच्या नियम ८(६) अन्वये नोटीस समजावी. . याद्वारे कर्जदार/ जामीनदार यांना <mark>सरफायसी कायदा २००२ अंतर्गत लिलाव तारखेपूर्वी वर नमूद केल्याप्रमाणे रक्कम भरण्यासाठी ३० दिवसांची</mark> विक्री नोटीस देण्यात येत आहे अन्यथा जंगम मालमत्तेचा लिलाव होईल आणि बाकी असेल तर,व्याज आणि खर्चासह वसुल करण्यात येईल.

कर्जदाराने विक्री तारखेपूर्वी एएचएफसीएलकडे संपूर्ण थकबाकी रक्कम भरल्यास लिलाव थांबविण्यात येईल. एकुण कर्ज थकबाकी रक्कम ही कर्ज समाप्ती रक्कम नाही. इतर सर्व शुल्क (काही असल्यास) कर्ज बंद करण्याच्या वेळेस मोजण्यात येईल

१६. वर नमुद्र केल्याप्रमाणे मालमत्तेवर जे काही उत्तरदायित्व आहे त्यास एएचएफसीएल जबाबदार नाही. मालमत्तेचा लिलाव 'जसे आहे जेथे आहे जसे आहे जे आहे' आणि 'जे काही आहे ते' तत्वावर करण्यात येणार आहे. विक्री सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२, अंतर्गत विहीत

नियम व शर्तींच्या अधीन राहून, वेळोवेळी सुधारणा केल्यानुसार राहील, विक्री नोंदणी करून घेण्याची संपूर्ण जबाबदारी यशस्वी बोलीदार/ खरेदीदाराची राहील. उपरोक्त संदर्भित मालमत्ता विक्रीच्या नोंदणी संदर्भात मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, हस्तांतरण शुल्क आणि इतर कोणत्याही खर्चा संदर्भातील सर्व खर्च यशस्वी बोलीदार/ खरेदीदाराने करावयाचा आहे. विक्रीची लवकरात लवकर नोंदणी करावी लागेल अन्यथा नोंदणी विलंबाचे काय कारण आहे हे एएचएफसीएलला त्या बाबत खरेदीदाराने विनंती पत्र द्यावे लागेल.

इच्छुक बोलीदार /ऑफर देणाऱ्यांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीस किंवा त्यांचे अधिकृत प्रतिनिधीला ई लिलाव/ विक्री प्रक्रियेमध्ये भाग घेण्याची परवानगी दिली जाणार नाही. अशा अधिकततेचे पत्र बोली कागदपत्रांसह सादर करणे आवश्यक आहे. १९. **विशेष सूचना:** ई लिलाव, एस्पायर होम फायनान्स कार्पोरेशन लिमिटेड (एएचएफसीएल) यांच्यावतीने, सेवा प्रवठादार, **मे. डव्हेंटन सोल्यशन**र

प्रायव्हेट लिमिटेड, पूर्व-निर्धारित तारखेला आयोजित करतील तेव्हा बोलीदाराने राखीव किमतीच्या वर त्यांची बोली निवडीसाठी स्वत:चे घर / कार्यालय येथून कोट करतील. इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि इतर पॅराफर्नेलिया ची आवश्यकता स्वत: बोलीदारांनीच सुनिश्चित करणे आवश्यक आहे. कृपया लक्षात घ्या की इव्हेंटन अयशस्वी समस्येची ततेची (कोणत्याही कारणास्तव) सर्व जबाबदारी बोलीदाराची असेल आणि एएचएफँसीएल अथवा इव्हेंटन सदर अनपेक्षित परिस्थितीतीसाठी जबाबदार राहणार नाहीत. अशी परिस्थिती टाळण्यासाठी, बोलीदारांना विनंती आहे की त्यांनी आवश्यक ती सर्व व्यवस्था/ पर्याय करून ठेवावे जेणेकरून त्यांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागणार नाही आणि : लिलावामध्ये यशस्वीरित्या सहभागी होता येईल. तथापि अशी कोणतीही कठीण परिस्थिती टाळण्यासाठी बोलीदारांना विनंती आहे[ँ] की त्यांनी त्याचे/ तिचे बोली कोट करण्यासाठी/वाढविण्यासाठी अंतिम मिनिटापर्यंत वाट पाह् नये.

सदर आमच्या पोर्टलवर प्रकाशित करण्यात आलेले आहे. htps://motilaoswalhf.com.equction-pdf नोंद घ्यावी : कृपया नोंद घ्यावी की सुरक्षित धनको सर्व कर्जदार/जामीनदार/तारणकत्यांना स्पीड/ रजिस्टर्ड पोस्टद्वारे विक्री नोटीस बजावत आहेत. जर कोणत्याही पार्टीला प्राप्त न झाल्यास विक्री नोटीसीचे सदर प्रकाशन सेवा पर्याय म्हणून गुहित धरण्यात येईल

ठिकाण: महाराष्ट दिनांक: ११-०८-२०२२ भाषांतरामध्ये त्रुटी आढळल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य धरण्यात येईल.

सही/-प्राधिकृत अधिकारी

एस्पायर होम फायनान्स कार्पोरेशन्स लिमिटेड



Chief Engineer (Mechanical & Electrical)'s Department No. E.E. MECH/3422/South Dt. 10.08.2022 **E Tender Notice**

Department	Ch. Eng. (M&E)
Sub Department	Dy. Ch. Eng. (M&I-) City / Ex. Eng. Mech. (South)
Bid Numbers	7200035027
Subjects	Dismantling of MGPS system along with accessories from Hanger ICT Ward of NSCI Jumbo centre. Worli and packing, shifting, servicing and reinstalling it at Urban Health centre Dharavi & LTMG Hospital, Sion along with 3 years maintenance contract.
Bid Start Date & time	11.08.2022 at 11:00 a.m
Bid End Date & lime	17.08.2022 at 11:00 a.m
Pre Bid Meeting	
Websile	http://portal.www.mcgm.gov.in
Contaet OffieerName	Shri. A. K. Jambhore
Land line No.	022-23096433
Mobile No	9930128387
E-mail	eemechsouth.me@mcgm.gov.in

PRO/1059/ADV/2022-23

Sd/-(A. C. Mohite) E.E. Meeh. (South)

Keep the terraces clean, remove odd articles/junk/scrap

Mid India Industries Limited

CIN: L17124MP1991PLC006324

Registered Office: Textile Mill Area, Station Road, Mandsaur (M.P.)-458 001 Phone: 07422-234999, e-mail: csmidindia@gmail.com, website: www.midindiaindustries.com

Notice of 31st Annual General Meeting to be convened through Video Conferencing (VC) and Other Audio Visual Means (OAVM), e-voting Information and Book Closure

This is in continuation to our earlier paper publication dated 9th August, 2022 whereby Members of the Company were informed that in compliance with the applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs and the Securities and Exchange Board of India, 31st Annual General Meeting ("AGM") of the Company scheduled to be held on Saturday, 03rd September, 2022 at 2:00 P.M. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") facility, without the physical presence of the Members at a common venue, to transact the business as set out in the Notice dated 08th August, 2022. The MCA & SEBI Circulars has granted relaxations to the Companies, with respect to printing and dispatching of physical copies of Annual reports to

The Notice of 31st AGM and Annual Report of the Company for the Financial Year ended 31st March, 2022 along with process for joining the AGM through VC/OAVM facility including e-voting has been sent on Wednesday, 10th day of August, 2022 through e-mail to all those Members whose e-mail address were registered with the Company or Registrar and Share Transfer Agent or with their respective Depository Participants ("DP") in accordance with the MCA Circulars and SEBI Circulars and the same are also available on Company's website (www.midindiaindustries.com), Stock Exchange website i.e. BSE Limited (www.bseindia.com) and on the website of Central Depository Services (India) Limited (CDSL) (www.evotingindia.com).

Notice is also hereby given pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 ("Act") and Regulation 42 of SEBI (LODR) Regulations and other applicable rules framed there under that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, 27th Day of August, 2022 to Saturday, 03rd Day of September, 2022 (both days inclusive) for the purpose of 31st Annual General Meeting. Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act. 2013 read with Rule 20 of the Companies (Management & Administration) Rules, 2014 as amended from time to time and Regulation 44 of the SEBI (LODR) Regulations, the Company is pleased to provide its members with the facility to exercise their right to vote on the agenda items as stated in the notice dated 08th August, 2022 of the 31st AGM by electronically through remote e-voting (prior to AGM) and e-voting (during the AGM) through the e-voting services provided by

The details pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and the relevant Rules prescribed there under are as follows:

- 1. The business will be transacted through voting by electronic means
- 2. Date and time of commencement of remote e-voting: Wednesday, 31st August, 2022 from 09.00 A.M.
- 3. Date and time of end of remote e-voting: Friday, 02nd September, 2022 at 5.00 P.M. 4. Cut-off Date: Saturday, 27th August, 2022.

Central Depository Services (India) Limited (CDSL)

- Any person, who acquires shares of the company and has become a member of the company after dispatch of notice and holding shares as on the cut-off date i.e. Saturday, 27th August, 2022, may obtain the login ID and Password by following the procedure mentioned in the notice of 31st AGM. E-voting by electronic mode shall not be allowed beyond 5.00 p.m. on Friday, 02nd September, 2022 the
- facility shall forthwith be blocked. 7. The facility for voting through electronic means shall be made available at the AGM and the members
- attending the meeting who have not cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right at the meeting through e-voting. The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but
- shall not be entitled to cast their vote again 9. Members of the Company holding shares either in physical form or in dematerialized form as on the cut-off
- date of Saturday, 27th August, 2022, only shall be entitled to avail the facility of remote e-voting or voting at 10. Once the vote on a resolution is cast by the member, he/she shall not be allowed to change it subsequently.
- 11. The Notice of the 31st AGM and the Annual Report for the financial year 2021-22 is also available on the Company's website www.midindiaindustries.com and on the website of CDSL www.evotingindia.com
- 12. All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N. M. Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call toll free no. 1800 22 55 33.

For Mid India Industries Limited

Date: 11.08.2022 Place : Indore

Sd/-**Shailendra Agrawal,** Company Secretary and Compliance Officer FCS 12104

Tata Housing Development Company Limited

CIN: U45300MH1942PLC003573 Regd. Office: "E Block", Voltas Premises, T. B. Kadam Marg, Chinchpokli, Mumbai-400 033

Tel. 91 22 6661 4444, Fax: 91 22 6661 4452, Website: www.tatarealty.in Extract of Statement of Standalone Unaudited Financial Results for the quarter ended 30 June 2022

[Regulation 52 (8), read with Regulation 52 (4), of the SEBI (LODR) Regulations, 2015]

				(₹ in crores)
Sr.	Particulars		For the quarter	Year ended
No.		ended	ended	
		30 June 2022	30 June 2021	31 March 2022
		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations	138.68		842.42
2	Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	10.84	15.04	79.42
3	Net (Loss) for the period before tax (After Exceptional and / or Extraordinary items)	(13.55)	(31.44)	(4.30)
4	Net (Loss) for the period after tax (After Exceptional and / or Extraordinary items)	(13.69)	(31.81)	(8.32)
5	Total Comprehensive Income/(Loss) for the period [Comprising (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]		-31.81	-9.35
6	Paid-up equity share capital (Face Value of the equity share INR 10 each)	1,098.49	915.34	1,098.49
7	Reserve (excluding Revaluation Reserves)	930.21	604.92	944.23
8	Securities Premium Account	2,412.72	2,095.87	2,412.72
9	Net worth	2,028.70	1,520.26	2,042.73
10	Paid up Debt capital / Outstanding Debt	2,686.36	3,541.27	2,677.94
11	Outstanding Redeemable Preference Shares (Refer note 3)	N.A	N.A	N.A
12	Debt Equity ratio (in times)	1.32	2.33	1.31
13	Earnings per share * (Face value of INR 10/- each)			
	(a) Basic (INR)	(0.12)	(0.35)	(0.09)
	(b) Diluted (INR)	(0.12)	(0.35)	(0.09)
14	Capital Redemption Reserve	N.A	N.A	N.A
15	Debenture Redemption Reserve (Refer note 4)	N.A	N.A	N.A
16	Debt Service Coverage ratio (in times)	1.31	0.79	0.38
17	Interest Service Coverage ratio (in times)	1.31	1.25	1.34

Not annualised for guarter ended 30 June 2022

Place: Mumbai

Date: 10 August 2022

- The above is an extract of the detailed format of quarterly / annual financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of the quarterly / annual financial results are available on the websites of the Company i.e. www.tatarealty.in and BSE
- 2 For other line items of the Regulation 52 (4) of the SEBI (LODR) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the Stock Exchange i.e. BSE Ltd. and can be accessed on the URL-
- 3 As the Company has not issued any redeemable preference shares during the year. Hence, this clause is not applicable.
- 4 The Company has not created debentures redemption reserve as per Section 71 of the Companies Act, 2013 due to loss during the year.

For and on behalf of **Tata Housing Development Company Limited** CIN: U45300MH1942PLC003573 Sanjay Dutt Managing Director DIN - 05251670

PUBLIC NOTICE

LOSS OF RECEIPT

Notice is hereby given that Sumit Shah has lost / misplaced the under noted receipt of their Apartment 2/304 in the building o

the Society known as SURYA ENCLAVE Co-operative Housing Society Ltd.," situated at Ghodbunder Road, Thane - 400610 1. Original registeration receipt for Sale / Purchase Agreement dated 15/01/1996 executed

between Surya Corporation & Mr and Mrs. Satish Kumar Nair. If any person has claim in, upon o against the aforesaid lost documen of this apartment 2/304 by way of sale, mortgage, charge, lease, or license or claiming any right or interest for any reason or purpose of any nature, the same may be submitted in writing along with equisite proof within 14 (Fourteer lavs from the date of the publicatio of this public notice to Sumit Shah having address at 2/304, Surya Enclave,

Shodbunder Road, Thane- 400610 failing which the right of third parties or members of the Public will not be entertained by my clien and considered as if there is no claim of any person of any nature against the said property. A complain for the loss of the sam as already been lodged at Manpad Chitalsar Police Station Thane.

> **Sumit Shah** Place: Thane Dated: 11/08/2022

PUBLIC NOTICE

Dr. ASHOK SURESH PAGRUT a member of the EKLAVYA Co-operative
Housing Society Ltd. having address at EKLAVYA", Vishalnagar, Marve Road, Mitr chowki, Malad (West), Mumbai 400064 and holding Flat Nos. 303 and 304 in the building of the Society, died or 13.07.2022 without making a WIILL and o

The Society hereby invites claims of

ections from the heir or heirs or othe laimants /objector or objectors to the transfer of the said shares and interest o the deceased member in the capital roperty of the Society within a period of 5 days from the publication of this notice vith copies of such documents and othe proofs in support of his/her/ their claims biections for transfer of shares and nterest of the deceased member in the apital/ property of the Society. If no claims / objections are received within the eriod prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital / property of the Society in such nanner as is provided under the Bye-law the Society. The claims/ objections, ny, received by the Society for transfe the shares and interest of the eased member in the capital / property of the Society shall be dealt with in the nanner provided under the Bye-laws of the Society. A copy of the registered Bye laws of the Society is available fo spection by the claimants/objectors, i the office of the Society / with the Hon ecretary of the Society between 11 a.m to 12 p.m. from the date of publication of the notice till the date of expiry of its

Date: 11-08-2022 For and on behalf of EKLAVYA Coop. Housing Society Ltd. sd/- Hon. Secretary

PUBLIC NOTICE Under the instructions of our

lients Mr. S. Sridhar son of late K

Sivaramakrishnan and Mr. S.

Siddarth son of late Mr. K Sivaramakrishnan ("Clients"), We, give this notice that Late Shri Sivaramakrishnan intestate on 28th April 2018 leaving behind our Clients as his only legal heirs. Late Shri K. Sivaramakrishnan was the lawful owner of the property more particularly described in the Schedule hereunder Our Clients have filed a Testamentary Petition bearing Lodging No. 23274 of 2022 on 20th July 2022 before the Hon'ble Bombay High Court to obtain the Letters Administration in the name of Mr. S. Sridhar as they intend to sell and transfer the scheduled property. All persons having any claims or objections to the Letter of Administration being filed by our Clients are required to make the same known by filing a caveat in the Testamentary Petition or in writing to the undersigned, supported with the documents substantiating their claim, at their

Client shall proceed with the transaction of the property in such manner as may be deemed fit THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

address within 14 (fourteen) days

from the date of publication hereof, failing which such claim/s

or objection/s, if any, shall be

waived and/or abandoned and no

such claim/objection shall be

deemed to have existed and our

- . Flat No. 191 admeasuring 1340 sq.ft. or thereabouts carpet area on the 19th Floor in the building known as "Buena Vista 4, CTS No. 1940, General Jagannath Bhosle Marg, Nariman Point, Mumbai-400
- 2. 5 (five) shares having face value of Rs. 50/- (Rupees Fifty Each) each, of the aggregate value of Rs. 250/- (Rupees Two Hundred and Fifty Each) bearing distinctive numbers 201 to 205 (both inclusive) under Share Certificate No. 69 dated 14th March 1973 issued the Buena Vista Co-operative Housing Society

Dated this 11th day of August, 2022. For The Law Point,

Partner 801-804 Tulsiani Chambers, Press Journal Marg, Nariman Point, Mumbai-400 021. Email: registrar@thelawpoint.com

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the members of the public that, (1) Mr. Krishna Vasant Karale (2) Mr. Sitaram Vasant Karale (3) Mrs. Sanjana Namdeo Narkar, (4) Mrs. Sujata Suresi Ìswalkar, being all the legal heirs of late Mrs. Laxmibai Vasant Karale is desirous o selling and transferring Flat No.401 admeasuring 300 sq. ft. carpet area, on 4th Floor o Proposed Redeveloped Building No. 1 (Wing A, B, C, D) Vighnaharta Co-Operative Housing Society Limited, situated at Property No. 71, Mahadeo Palav Marg, New Islam Mill Compound, Currey Road, Mumbai – 400 012 ("Premises") and more particularly described in the Schedule hereunder written to our clients free from all encumbrances. All those persons having any right, title, interest, claim by way of inheritance, share sale, mortgage, transfer, lease, lien, charge, gift, devise sub-lease, lien, heirship, c otherwise, are hereby required to give notice thereof to the undersigned in writing a M/s. Purnanand & Co., Advocates, Fort Chambers 'C', 2nd Floor, 65, Tamarind Lane Fort, Mumbai – 400 023, within 14 days from the date of publication of this notice failing which the claim if any, shall deemed to have been waived and our clients wil complete transactions without any reference to such claim/s

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO

Flat No. 401 admeasuring 300 sq. ft. carpet area, on 4th Floor of Building No. 1 (Wing A B, C, D) of Vighnaharta Co-operative Housing Society Limited, situated at Property No 71, Mahadeo Palav Marg, New Islam Mill Compound, Currey Road, Mumbai – 400 012 n the Land bearing CTS No. 71 (pt.), 72, 77, 213/74 and 214/74 and Mumba Municipal Corporation F South Division admeasuring 26,321.87 sq. mtrs., Parel Sewri Division, Mumbai District.

Dated this 11th day of August, 2022.

Partne **Advocates & Solicitors**

Government of India

65, Tamarind Lane, Fort Chambers, 'C' Wing, 2nd floor, Fort, Mumbai - 400 023

MUMBAI DEBTS RECOVERY TRIBUNAL NO. 3

1st Floor, MTNL Telephone Exchange Bldg Next to Raghuleela Mall Near Vashi Rly Station, Vashi, Navi Mumbai - 400 703. 27812350 **SUMMONS**

TRANSFER ORIGINAL APPLICATION NO. 123 OF 2021 Bank of India

Versus Way to Health Diagnostics Pvt. Ltd. & Ors. Defendan Whereas the above OA was listed before Hon'ble Presiding Officer /Registrar on 26/06/2019

Whereas, the Hon'ble Tribunal is pleased to issue summons/notice on the said Application under section 19(4) of the Act, (OA) filed against you for recovery of debts of Rs. 11783230.25/- (application along with copies of documents etc.

In accordance with sub-section (4) of section 19 of the Act, you, the defendants are directed as under:-

(I) to show cause within thirty days of the service of summons as to why relie prayed for should not be granted

(ii) to disclose particulars of properties or assets other than properties and assets specified by the applicant under serial number 5 of the original application; (iii) you are restrained from dealing with or disposing of secured assets or such othe assets and properties disclosed under serial number of the original application pending hearing and disposal of the application for attachment of properties: (iv) you shall not transfer by way of sale, lease or otherwise, except in the ordinary course of his business any of the assets over which security interest is created and/or other assets and properties specified or disclosed under seria number 3A of the original application without the prior approval of the Tribunal; (v) you shall be liable to account for the sale proceeds realised by sale o secured assets or other assets and properties in the ordinary course of business and deposit such sale proceeds in the account maintained with the bank or financial institutions holding security interest over such assets.

You are also directed to file the written statement with a copy thereof furnished to the applicant and to appear before Registrar on 12/10/2022 at 11:30 A.M. failing which the application shall be heard and decided in your abs Given under my hand and the seal of this Tribunal on this the 5th day of May, 2022



By Order of the Tribuna Registrar I/c. MDRT-III,Mumbai

REMI EDELSTAHL TUBULARS LIMITED

Regd. Office: Remi House, Plot No.11, Cama Industrial Estate. Goregaon (Éast), Mumbai-400 063 CIN: L28920MH1970PLC014746 Extract of Standalone Unaudited Financial Results (Provisional)

for the quarter ended 30th June, 2022 (Rs. in Lakhs) **Particulars** Quarter Quarter Year

NO.		ended	ended	ended
		30.06.2022	31.03.2022	30.06.2021
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)
1	Total Income from Operations	3,587.98	10,618.40	1,699.29
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional items)	20.21	207.44	16.71
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional items)	20.21	207.44	16.71
4	Net Profit / (Loss) for the period after tax	15.06	64.24	12.95
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	15.06	51.23	12.95
6	Equity Share Capital	1,098.24	1,098.24	1,098.24
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year 31.03.2022		3,112.09	
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -			
	1. Basic	0.14	0.58	0.12
	2. Diluted	0.14	0.58	0.12

NOTE: The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results are available on the Bombay Stock Exchange website www.bseindia.com and on the Company website at www.remigroup.com.

On Behalf of Board of Directors

(Rishabh R. Saraf) Mumbai August 10, 2022 Managing Director

K K FINCORP LIMITED Regd. Office: Remi House, Plot No.11, Cama Industrial Estate,

Goregaon (East), Mumbai-400 063 CIN - L65990MH1981PLC023696 **Extract of Consolidated Unaudited Results for the guarter**

> ended 30th June, 2022 (Rs. in Lakhs)

Particulars Ouarter Ouarter Year ended ended ended 30-06-2022 30-06-2021 31-03-2022 (Audited) 1 Total Income from Operations 3.17 1.21 244.7 2 Net Profit / (Loss) for the period 2.68 (2.80)228.38 (before Tax and Exceptional items) Net Profit / (Loss) for the period 2.68 (2.80)228.38 before Tax (after Exceptional items) 4 Net Profit / (Loss) for the period after 3.51 (1.79)196.1 tax (after Exceptional items) Total Comprehensive Income for the (28.55)83.56 233.20 period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 560.00 6 Equity Share Capital 560.00 560.00 Other Equity (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited 873.64

Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) I. Basic (₹) 0.06 (0.03)3.50 0.06 (0.03)3.50 2. Diluted (₹) NOTE: 1. The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015.

The full format of the Quarterly Results are available on the Bombay Stock Exchange website www.bseindia.com and on the Company website at www.remigroup.com. 2. Key audited standlone financial information of the company as under :

Particulars Quarter Quarter Year ended ended ended 30-06-2022 30-06-2021 31-03-2022 (Unaudited) (Unaudited) (Audited) Total Income 3.17 1.21 244.7 Profit before Tax (3.31)(3.82)221.65



वसई-विरार शहर महानगरपालिका विद्युत विभाग, प्रभाग समिती सी जाहीर ई-निविदा सूचना क्र. ०३ (२०२२-२३)

फेरनिविदा

वसई विरार शहर महानगरपालिकेतील ०१ विद्युतीय कामाकरिता सार्वजनिक बांधकाम विभाग (विद्युत) यांच्याकडील योग्य त्या वर्गातील नोंदणीकृत व अनुज्ञाप्राप्त विद्युत ठेकेदाराकडून ऑनलाईन ई-निविदा मागविण्यात येत आहे. ई-निविदा सूचना व निविदा प्रपत्र http://mahatenders.gov.in या शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर दि. ११/०८/२०२२ रोजी दुपारी ३.०० वाजेपासून ते दि. ३०/०८/२०२२ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहे. ऑनलाईन ई-निविदा http://mahatenders.gov.in या शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर दि. ११/०८/२०२२ रोजी द्.३.०० वाजेपासून ते दि ३०/०९/२०२२ रोजी द्. ४.०१ मि. नंतर अथवा इतर सोईच्या दिवशी ऑनलाईन उघडण्यात येतील.

जा.क्र.:- वविशम/प्रससी/विवि/७२/२०२२-२०२३

दिनांक:- १०/०८/२०२२

सही/-(तानाजी नरळे) उप-आयुक्त परिमंडळ -३

वसई-विरार शहर महानगरपालिका

रजिस्टी सं० डी० एल०-33004/99



सी.जी.—डी.एल.—अ.—29072022—237705 CG-DL-E-29072022-237705 असाधारण EXTRAORDINARY भाग II—खण्ड 3—सप—खण्ड (ii) PART II-Section 3 -Sub-Section (ii)

The Gazette of India

PUBLISHED BY AUTHORITY सं. 3336] नई दिल्ली, बृहस्पतिवार, जुलाई 28, 2022/श्रावण 6, 1944

NEW DELHI, THURSDAY, JULY 28, 2022/SHRAVANA 6, 1944 No.3336

MINISTRY OF ROAD TRANSPORT AND HIGHWAYS

NOTIFICATION

New Delhl, the 28th July, 2022

S. O. 3501(E).—In exercise of powers conferred by sub-section
(1) of section 3A of the National Highways Act, 1956 (48 of 1956) (hereinafter refered to as the said Act), the Central Government, afte being satisfied that for the public purpose, the land, the brief description of which is given in the Schedule below, is required for building (widening Six/Eight laning etc.,), maintenance, management and pperation of Mumbai-Vadodara Expressway NH-NE4 in the stretch of land from Km. 30.960 to Km. 68.400 (Maharashtra Section) in the district of Palghar in the state of Maharashtra, hereby declares its ntention to acquire such land.

Any person interested in the said land may, within twenty one days from the date of publication of this notification in the Official Gazette, object to the use of such land for the aforesaid purpose under sub-section (1) of section 3C of the said Act.

Every such objection shall be made to the Competer Authority, namely, sub divisional officer, Palghar Division Palghar Palghar Maharashtra in writing and shall set out the grounds thereo and the Competent Authority shall give the objector an opportunity o being heard, either in person or by a legal practitioner, and may, afte hearing all such objections and after making such further enquiry, any, as the Competent Authority thinks necessary, by order, either allow or disallow the objections.

Any order made by the Competent Authority under sub-sectio (2) of section 3C of the said Act shall be final.

The land plans and other details of the land to be acquired unde their notification are available and can be inspected by the interested person at the aforesaid office of the Competent Authority

The date of hearing are scheduled village vise as details in the below table **Place :-** Office of the Competent Authority, and Sub-Divisional Officer, Palghar, Palghar Municipal Fire Brigade Opp. Dhawale Hospital, Boisar Road, Taluka and Dist. Palghar

Sr. No.	Name of villages	Day	Date	Time
1	Ghatim	Monday	05.09.2022	11.00 A.M.
2	Khambloli	Monday	05.09.2022	11.00 A.M.
3	Kirat	Monday	05.09.2022	11.00 A.M.
4	Nagzari	Monday	05.09.2022	03.00 P.M.
5	Navaze	Monday	05.09.2022	03.00 P.M.
6	Navghar	Tuesday	06.09.2022	11.00 A.M.
7	Pargaon	Tuesday	06.09.2022	11.00 A.M.
8	Penand	Tuesday	06.09.2022	11.00 A.M.
9	Sonave	Tuesday	06.09.2022	03.00 P.M.
10	Vasroli	Tuesday	06.09.2022	03.00 P.M.

The land maps and details of the land in respect of the lands include in the above notification are available in office of competent authority

Date: 08-08-2022 Competent Authority & Sub Divisional Office Palghar Division, Palghar, District-Palghar Place : Palghar Original Gazette: https://egazette.nic.in/WriteReadData/2022/237705.pdf

SCHEDULE Brief Description of the land to be acquired with or without structures falling within the stretch of land from Km. 30.960 to Km. 68.400 Maharashtra Section) Mumabai - Vadodara

Expressway NH-NE4 in the state of Maharashtra.							
Sta	te : Maharashtra	District :	: Palghar Talu	ka:Palghar			
SI.	Survey/	Type of	Nature of	Area (in			
No.	Plot No.	Land	Land	Hectare)			
Villa	ge: Ghatim						
1	23/1	Private	Agricultural	0.4356			
2	8	Private	Agricultural	0.3541			
Villa	ge: Khambloli			'			
1	148/4	Private	Agricultural	0.0291			
2	148/5	Private	Agricultural	0.0243			
3	148/6	Private	Agricultural	0.0072			
4	6/1A	Private	Agricultural	0.0619			
5	6/1B	Private	Agricultural	0.0618			
6	6/2A	Private	Agricultural	0.0718			
7	6/2B	Private	Agricultural	0.0622			
Villa	ge: Kirat						
1	10P	Private	Agricultural	0.2658			
	ge: Nagzari						
1	255	Private	Agricultural	0.1492			
2	276	Private	Agricultural	0.1006			
3	278	Private	Agricultural	0.2530			
	ge: Navaze						
1	494/1	Private	Agricultural	0.1128			
	ge: Navghar						
1	122	Private	Agricultural	0.0953			
2	176	Private	Agricultural	0.1498			
	ge: Pargaon						
1	312	Private	Agricultural	0.0444			
2	382P	Private	Agricultural	0.0071			
	ge: Penand			1 00100			
1	134(87/4)	Private	Agricultural	0.0120			
2	190	Private	Agricultural	0.3440			
3	194/1(42/4)	Private	Agricultural	0.2760			
4	194/11(65/2)	Private	Agricultural	0.3970			
5	194/2(66/3)	Private	Agricultural	0.0552			
6	194/7(67/1A)	Private	Agricultural	0.0218			
7	198(67/2A,	Private	Agricultural	0.1910			
V:11 -	67/2P, 67/2F)						
VIIIa	ge: Sonave	Drivete	A arioudture!	0.5470			
	41/5 ge: Vasroli	Private	Agricultural	0.5470			
villa 1	ge: vasroii 21/2	Private	Agricultural	0.9580			
-	21/2	Filvate	Total				
				5.0880			
Competent Authority & Sub Divisional Officer, [F. No. NHAI/PIU/Surat(Expressway)/L12/275/3A1]							

RAJESH GUPTA, Director

Palghar Division, Palghar, District- Palghar

(2.48)(2.81)189.43 On Behalf of Board of Directors

Mumbai August 10, 2022

Profit after Tax

(SHIVKUMAR SHARMA) Whole - Time - Director

Balance Sheet of the Previous Year

31.03.2022